

BIL/SE/2023-24

30th November, 2023

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001

National Stock Exchange of India Ltd
5th Floor, Exchange Plaza
Bandra Kurla Complex
Bandra (E), Mumbai 400 051

Scrip Code: 502355 (Equity)
Scrip Code : 973556 (Debt)

Trading Symbol: BALKRISIND

Dear Sir/Madam,

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement of the Notice of Postal Ballot and Remote E-voting Information published on 30th November, 2023 in the Newspapers viz Business Standard and Lokmat.

You are requested to kindly take the above information on record and disseminate.

Thanking you,

Yours faithfully,
For **Balkrishna Industries Limited**

Vipul Shah
Director & Company Secretary
And Compliance Officer
DIN: 05199526

Encl: As Above

Balkrishna Industries Ltd.

CIN No.: L99999MH1961PLC012185

Corporate Office : BKT House, C / 15, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, India.

Tel: +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99 www.bkt-tires.com

Registered Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Chhatrapati Sambhaji Nagar– 431 136, Maharashtra, India

Continued from Previous page...

3) Allotment to Market Maker (After Technical Rejections)

The Basis of Allotment to the Market Maker, at the issue price of Rs. 140/- per Equity Share, was finalized in consultation with NSE Limited. The Category was subscribed by 1,00,000 investors. The total number of shares allotted in this category is 85,000 Equity Shares in full of reserved portion of 85,000 Equity Shares.

4) Allotment to QIBs (After Technical Rejections)

Allotment to QIBs, who have bid at the Issue Price of Rs. 140/- per Equity Share has been done on a proportionate basis in consultation with NSE Limited. This category has been subscribed to the extent of 42.77 Times of QIB portion. The total number of Equity Shares allotted in the QIB category is 2,80,000 Equity Shares, which were allotted to 25 successful Applicants.

CATEGORY	FIS/BANKS	MFS	ICS	NBFCs	AIF	FPI	OTHERS	TOTAL
QIB	13,000	-	-	1,24,000	30,000	1,09,000	-	2,80,000

5) Allotment to Anchor Investors (After Technical Rejections)

The Company in consultation with the BRLM, has allotted 4,20,000 Equity Shares to 4 Anchor Investors at the Offer Price of Rs. 140/- per Equity Shares in accordance with the SEBI Regulations. This represents 60.00% of the QIBs Portion.

CATEGORY	FIS/BANKS	MFS	ICS	NBFCs	AIF	FPI	OTHERS	TOTAL
Anchor Investor	-	-	-	-	1,38,000	2,10,000	72,000	4,20,000

The Board of Director of our Company at its meeting held on November 28, 2023 has taken on record the basis of allotment of Equity Shares approved by the Designated Stock Exchange, being NSE and has allotted the Equity Shares to various successful applicants. The Allotment Advertiser Cum Refund Intimation has been emailed to the email of the investors as registered with the respective Depository. The SEBI Regulations have been issued for unbundling of funds and transfer to the Public Issue Account on November 28, 2023. The Equity Shares allotted to the successful allottees have been updated on November 28, 2023 for credit into the respective beneficiary accounts subject to validation of the account details with the depositories concerned. The Company is in the process of obtaining the listing and trading approval from NSE and the trading of the Equity Shares is expected to commence on November 30, 2023.

Note: All capitalized terms used and not defined herein shall have the respective meanings assigned to them in the Prospectus dated November 27, 2023 filed with the Registrar of Companies, N.C.T. of Delhi ("RC").

INVESTORS PLEASE NOTE

The details of the allotment made has been hosted on the website of the Registrar to the issue. Bigshare Services Private Limited at website: www.bigshareonline.com

All future correspondence in this regard may kindly be addressed to the Registrar to the issue, equivalent full name of the First Sole Bidder, Serial number of the ASBA form, number of the Equity Shares bid, Bidder ID, Client ID, PAN, date of submission of the Bid cum Acknowledgment Form, address of the Bidder, the name and address of the Designated Intermediary where the Bid cum Application Form was submitted by the Bidder and copy of the Acknowledgment Slip received from the Designated Intermediary and payment details at the address given below:

BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED
 85-C, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai-400093, India
 Tel No. : +91 - 22 - 6263 6200, Fax No. : +91 - 22 - 6263 6299
 E-mail: info@bigshareonline.com
 Investor Grievances Email-Id: investor@bigshareonline.com
 Website: www.bigshareonline.com
 SEBI Registration No.: NR000001385
 Contact Person: Mr. Babu Rajneel C.

On Behalf of the Board of Directors
For Rockingdeals Circular Economy Limited

Sr./
Mr. Aman Prasad
 Managing Director

Place - New Delhi
Date: November 28, 2023

THE LEVEL OF SUBSCRIPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITY SHARES ON LISTING OR THE BUSINESS PROSPECTS OF ROCKINGDEALS CIRCULAR ECONOMY LIMITED

DISCLAIMER: Rockingdeals Circular Economy Limited has filed the Prospectus dated November 27, 2023 with the Registrar of Companies, N.C.T. of Delhi and thereafter with SEBI and the Stock Exchange. The Prospectus is available on the website of NSE Emerging, www.nseindia.com and is available on the website of the BRLM at www.cvvindia.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the Prospectus including the section titled "Risk Factors" beginning on page 20 of the Prospectus.

NSE Disclaimer: "It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in any way be deemed or construed that the Offer Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Offer Document. The investors are advised to refer to the Offer Document for the full text of the Disclaimer Clauses of NSE."

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities laws in the United States, and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States in "offshore transactions" in reliance on Regulation "S" under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public offering in the United States.

COCHIN INTERNATIONAL AIRPORT LIMITED
TENDER NOTICE 30.11.2023
 Item rate e-tenders are invited from reputed agencies for the work detailed as below at Cochin International Airport.

Name of Work	Estimated Amount (Rs.)	EMD (Rs.)	Period of Completion
Setting up of additional facilities for APHO at CIAL	649.57 Lakhs	7 Lakhs	6 months

For more details visit our website www.cial.aero.
 (Sd/-)
Managing Director

Sundaram-Clayton Limited
 (Formerly known as Sundaram-Clayton DCD Limited)
 Registered Office: "Chaitanya", No. 12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai - 600 066.
 Phone: 044-2843 2115. Website: www.sundaram-clayton.com

NOTICE PURSUANT TO SECTION 110 OF THE COMPANIES ACT, 2013 AND THE COMPANIES (MANAGEMENT AND ADMINISTRATION) RULES, 2014
Dispatch of Postal Ballot Notice

Members are hereby informed that the Company has on 29th November 2023, sent Notice to the members pursuant to Section 110 of the Companies Act, 2013 (the Act), in relation to the ordinary resolution as contained in the Notice, in its electronic mode to the members, whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s).

The Company has offered e-Voting facility for voting in accordance with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) for this purpose. The Board of Directors of the Company has appointed M/S B. Chandrasekhar & Associates, Practising Company Secretaries, Chennai, as Scrutinizer for conducting the e-Voting process in a fair and transparent manner. Members are therefore requested to carefully read the instructions for voting and to note the following:

1) Statement on special business transacted by e-Voting	Approving the appointment of Mr R Anandakrishnan (Holding DIN : 07806173), as a Non-Executive Non-Independent Director
2) Date of completion of dispatch of Notice	29.11.2023
3) Cut-off date for determining the eligibility to vote through electronic means	24.11.2023
4) Date of commencement of voting by electronic mode	04.12.2023 (9.00 a.m.) (IST)
5) Date of end of voting by electronic mode. Voting by electronic means shall not be allowed beyond the said date	02.01.2024 (5.00 p.m.) (IST)
6) Day, date and venue of declaration of results and the link of the website where such results will be displayed.	Wednesday, the 3 rd January 2024 at the Company's registered office at "Chaitanya" No.12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai - 600 066 and on the Company's website viz., www.sundaram-clayton.com
7) Website details of the Company / Agency, where the Notice of Postal Ballot is displayed.	www.sundaram-clayton.com / www.evoting.nsdl.com
8) Contact details of the person responsible to address the grievances connected with e-Voting	Company ID : Mr Dev Kishan P D, Company Secretary, Email ID : corpsec@sundaramclayton.com, corpsec@integratedindia.in Telephone No : 044-28332115 NSDL : Ms Pallavi Mhatre, Manager, NSDL Email ID : evoting@nsdl.com Telephone Nos : 022-48867000 / 022-49997000 Frequently Asked Questions and e-voting manual are available at www.evoting.nsdl.com under 'downloads' section.

Shareholders holding shares in electronic form and who have not updated their email details are requested to register / update the details in their demat account, as per the process advised by their Depository Participant.

By order of the Board
 For Sundaram-Clayton Limited
 Dev Kishan P D
 Company Secretary

Chennai
 29th November 2023

GNFC
GUJARAT NARMADA VALLEY FERTILIZERS & CHEMICALS LIMITED
 Registered and Corporate Office: P. O. Narmadanager, Bharuch - 392 015, Gujarat, India. Tel No: +91 (02642) 247001, 247002
 E-mail: investor@gnfc.in, Website: www.gnfc.in
 Corporate Identity Number: L24115GG1978PLC002303
 Contact Person: CS, A.C. Shah, Company Secretary and Compliance Officer

NOTICE TO ELIGIBLE SHAREHOLDER - BUYBACK OF EQUITY SHARES

Gujarat Narmada Valley Fertilizers & Chemicals Limited ("Company") has dispatched on November 29, 2023 the Letter of Offer and Tender Form both dated November 29, 2023 for Buyback of all the Eligible Shareholders(s) holding Equity Shares as on the Record Date i.e., Friday, November 24, 2023, through electronic means to those Eligible Shareholder(s) who have their e-mail IDs registered with the Company/Depository. However, in case the Company receives a request from any Eligible Shareholder(s) for a physical copy of the Letter of Offer/Tender Form, the Company shall dispatch the same by registered post speed post/Courier.

The Schedule of Buyback activities is as follows:

Activity	Day and Date
Buyback Opening Date	Friday, December 01, 2023
Buyback Closing Date	Thursday, December 07, 2023
Last date of receipt of completed Tender Form and other specified documents including physical share certificates (as applicable) by the Registrar to the Buyback	Thursday, December 07, 2023 by 5:00 p.m. (IST)

For the detailed activity schedule, please refer to the Letter of Offer. The details of Buyback Entitlement is as follows:

Category of Eligible Shareholders	Ratio of Buyback (i.e. Buyback Entitlement)*
Reserved category for small Shareholders	4 Equity Shares for every 51 Equity Shares held on the Record Date
General category for all other Eligible Shareholders	3 Equity Shares for every 58 Equity Shares held on the Record Date

*For Further information on Ratio of Buyback as per the Buyback Entitlement in each Category, please refer paragraph 20.4 on page 38 of the Letter of Offer. Eligible Shareholders can also check their entitlement on the website of the Registrar to the Buyback by following the steps given below:
 1) Click on <https://www.evoting.nsdl.com/bsnl/Shareholder/buybackoffer2.asp>
 2) Select the name of the Company - Gujarat Narmada Valley Fertilizers & Chemicals Limited
 3) Select the holding type - "Physical" or "NSDL" or "CDSL".
 4) Based on the option selected above, enter your "Folio Number" or NSDL DP/Client ID" or "CDSL Client ID".
 5) Enter the Security code and click on Submit
 6) The entitlement will be provided in the pre-filled FORM OF ACCEPTANCE-CUM - ACKNOWLEDGEMENT.

In case you have not received the Letter of Offer and Tender Form, the same is also available on the website of the Company at www.gnfc.in. The Registrar to the Buyback at www.kfintech.com, SEBI at www.sebi.gov.in, BSE Limited at www.bseindia.com, National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the Manager to the Buyback at www.bsinfos.com.

Capitalized terms used in this Advertisement and not defined herein shall have the same meaning as ascribed in the Letter of Offer.

For Gujarat Narmada Valley Fertilizers & Chemicals Limited

Sr./
CS A.C. Shah
 Company Secretary and Compliance Officer

Place: Gandhinagar
 Date: November 29, 2023

INSTITUTE OF ROAD TRANSPORT
 Regd. Office: 100 Feet Road, Taramani, Chennai 600113, Tamil Nadu, India
 ITR@taramani@gmail.com, itr200@gmail.com

TENDER FOR PROCUREMENT OF NEW TYRES

IRT Tender No. 04/Tyre/CP/IRT/2023_2

Institute of Road Transport (IRT), invites e-Tender for procurement of New Tyres, under two bid system. The Tender Document can be downloaded from <https://tenders.gov.in> from 06/12/2023. The bids shall be submitted online only with supporting documentary evidences as provided in the Instruction to Bidder in the Tender document by 05/01/2024 at <https://tenders.gov.in> by 3.00 P.M. Pre-bid meeting for New Tyres shall be held on 15.12.2023 at 11.00 hrs.

Any modification (if any) in tender terms and conditions and tender invitation period will be uploaded only in the website and the tenderers are requested to go through the above website periodically.

DIPR/6435/Tender/2023 DIRECTOR

Balkrishna Industries Limited
 CIN : I19899MH198 P1C0121165
 Regd. Office : B-68, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Chhatrapati Sambhaj Nagar - 431136, Maharashtra, India.
 Tel No. +91 22 6966 3800 Fax: +91 22 6966 388959
 Website: www.bkt-ires.com; E-mail: shares@bkt-ires.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE EVOTING INFORMATION

Notice is hereby given that pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013 ("the Act") read with rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force) and Regulation 44 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020 and 17/2020 dated 13th April, 2020 read with other relevant circulars, including General Circular No. 09/2023 dated 25th September, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars"), that approval of the members of Balkrishna Industries Limited ("the Company") is sought for following resolution by remote e-voting (e-voting) process:

1. Re-appointment of Mr. Rajiv Poddar (DIN: 00160756) as Joint Managing Director of the Company for a period of five years w.e.f. 22nd January, 2024.
2. Re-appointment of Mrs. Shruti Shah (DIN: 08337714) as Independent Director of the Company for a period of five years w.e.f. 8th February, 2024.
3. Appointment of Mr. Laxminath Merchant (DIN: 00007722) as an Additional Director (Independent Director) of the Company for a period of five years w.e.f. 28th March, 2024.
4. Appointment of Mr. Rahul Dutt (DIN: 08872616) as an Additional Director (Independent Director) of the Company for a period of five years w.e.f. 28th March, 2024.

All members are hereby informed that:

- a) Date of completion of dispatch of Postal Ballot Notice to all shareholders whose name appear on Register of Members/List of Beneficial owners along with Statement setting out matter through e-mail on **Tuesday, the 28th November, 2023**;
- b) In compliance of provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to the shareholders to cast their vote by electronic means (e-voting) on resolutions set forth in the Postal Ballot Notice. Members are requested to provide their assent or dissent through e-voting only. The Company has engaged the services of KFin Technologies Limited (KFinTech) the Registrar and transfer Agents, as the agency for the purpose of providing e-voting facility to all its shareholders;
- c) Shareholders are requested to note that e-voting shall commence from: **Thursday, the 30th November, 2023 at 9:00 a.m. (IST)**. Day, Date and Time of end of voting: **Friday, the 29th December, 2023 at 5:00 p.m. (IST)**. The e-voting platform would be disabled by KFinTech thereafter. E-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting mode shall be forthwith disabled by KFinTech upon expiry of aforesaid Period;
- d) The Postal ballot Notice is sent to Members through electronic mail to the shareholders whose email IDs are registered with their Depository Participant(s) the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. KFinTech;
- e) The Cut-off date for determining right of voting of members: **Monday, the 27th November, 2023**. Any person who is not a member as on the aforesaid Cut-off date shall treat the Postal Ballot Notice as information purpose only.
- f) The Postal Ballot Notice will also be available on the Company's website at www.bkt-ires.com, website of the Stock Exchanges, i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFinTech at <https://evoting.kfintech.com>. Members who do not receive the Postal Ballot Notice may download from the above-mentioned websites;
- g) All the documents referred to in this Postal Ballot Notice will be available for inspection electronically and members seeking to inspect such documents can send an email to shares@bkt-ires.com or on enward@kfintech.com;
- h) The Board of Directors of the Company have appointed Mr. G.B.B. Babuji, Practising Company Secretary (ICSI Membership No. FCS No.1182) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot/e-voting process in a fair and transparent manner;
- i) Members who have not registered their email address, thereby not being in receipt of the Postal Ballot Notice and e-voting instructions, may get their email address and mobile number submitted with KFinTech by following the below steps:
 Member holding shares in physical mode, who have not registered/updated their e-mail address with the Company can register/update the contact details through submitting the requisite ISR I form along with the supporting documents. ISR I Form can be obtained by following the link: <https://ires.kfintech.com/client-services/default.aspx> (ISR Form's). Through hard copies which are self-attested, which can be shared on the address below: Name KFin Technologies Limited; Address Selenium Building, Tower-B, Plot No 31 & 32, Financial District, Nanakampuda, Serilingampally, Hyderabad, Rangareddy, Telangana/India - 500032. Through electronic mode with e-sign by following the link: <https://ires.kfintech.com/client-services/lsc/default.aspx>. Detailed FAQ can be found on the link: <https://ires.kfintech.com/faq.html>. For more information on updating the email and Mobile details for securities held in electronic mode, please reach out to the respective DP(s), where the DEMAT is being held;
- j) Upon completion of scrutiny of postal ballot received in electronic mode, the Scrutinizer will submit his report to the Chairman & Managing Director of the Company or any person authorized by him. The resolutions, if approved, shall be deemed to have been passed on the last date of e-voting, i.e. 29th December, 2023. The result of e-voting will be announced within two working days of conclusion of the e-voting and will be displayed on the Company's website at www.bkt-ires.com and the website of KFinTech at <https://evoting.kfintech.com>. The results will simultaneously be communicated to the Stock Exchanges and will also be displayed at the registered office of the Company;
- k) In case of any queries/questions, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting User Manual available at the 'download' section of <https://evoting.kfintech.com> or call KFin on 1800 309 4001 (toll free) or e-mail to shares@bkt-ires.com;
- l) Contact details for addressing e-voting grievances:
 Mr. Ganesh Chandra Patro, Assistant Vice President, M/S KFin Technologies Limited, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakampuda, Hyderabad-500 032, Telangana Phone No. +91 40 67161630 Toll-Free No.: 1800-309-4001 E-mail: enward@kfintech.com; shares@bkt-ires.com

For Balkrishna Industries Limited
 (Sd/-)
Vipul Shah
 Director & Company Secretary & Compliance Officer
 DIN: 05199526

Place : Mumbai
 Date : 28th November, 2023

SIEMENS

Extract of Consolidated audited financial results for the quarter and year ended 30 September 2023

(₹ in millions)

No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		30 September 2023 (Audited) (Refer note 2)	30 September 2022 (Audited) (Refer note 2)	30 September 2023 (Audited)	30 September 2022 (Audited)
1	Total revenue from operations	58,077	46,571	195,538	161,378
2	Net Profit for the period before tax from continuing operations	7,621	5,257	26,397	17,117
3	Net Profit for the period after tax from continuing operations	5,716	3,817	19,619	12,619
4	Net Profit for the period before tax from discontinued operations	-	3,559	-	3,700
5	Net Profit for the period after tax from discontinued operations	-	2,706	-	2,811
6	Net Profit for the period	5,716	6,523	19,619	15,430
7	Total Comprehensive Income for the period [Comprising of Profit for the period and Other comprehensive income/(loss) (after tax)]	5,596	6,543	18,340	15,472
8	Equity Share Capital	712	712	712	712
9	Reserves (excluding replacement reserve) as shown in the audited Balance sheet (other equity)	-	-	130,159	115,390
10	Earnings Per Share (EPS) of ₹ 2 each (in Rupees)*	-	-	-	-
	- Basic and diluted EPS for continuing operations	16.05	10.72	55.09	35.44
	- Basic and diluted EPS for discontinued operations	-	7.60	-	7.89
	- Basic and diluted EPS for total operations	16.05	18.32	55.09	43.33
	* not annualised except year end EPS				

Notes:

- 1 The specified items of the standalone financial results of the Company for the quarter and year ended 30 September 2023 are given below:

Particulars	Quarter ended		Year ended	
	30 September 2023 (Audited) (Refer note 2)	30 September 2022 (Audited) (Refer note 2)	30 September 2023 (Audited)	30 September 2022 (Audited)
Total revenue from operations	53,815	43,314	179,651	148,315
Net Profit for the period before tax from continuing operations	7,117	5,240	25,451	16,802
Net Profit for the period after tax from continuing operations	5,340	3,922	19,113	12,497
Net Profit for the period before tax from discontinued operations	-	3,559	-	3,700
Net Profit for the period after tax from discontinued operations	-	2,706	-	2,811
Total Comprehensive Income for the period	5,233	6,665	17,847	15,367

- 2 The figures for the quarter ended 30 September 2023 and 30 September 2022 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited nine months figures as reported by the Group.
- 3 The above is an extract of the detailed format of Quarterly and Annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Annual Standalone and Consolidated financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.siemens.com).

Place : Mumbai
 Date : 28 November 2023

Siemens Limited
 Registered office: Birla Aurore, Level 21, Plot No. 1080, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030
 Corporate Identity Number: L28920MH1975PLC010839
 Tel: +91 22 6251 7000; Fax: +91 22 2436 2404
 Email / Contact: Corporate.Secretariat.in@siemens.com / www.siemens.com/in/contact
 Website: www.siemens.com.in

For Siemens Limited
 Sunil Mathur
 Managing Director and
 Chief Executive Officer

